



# अचूक अंतरावर, खोलीवर पेरणीसाठी यंत्रे

यंत्र-तंत्राचा  
प्रवासडॉ. सचिन  
नलावडे

भाग : ११

**को** यात्याही पिकांची योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे वियाची उगवण उत्तम होते. पुढील पिकांची वाढही जोमदार होऊ शकते. एकेकाळी शेतात विया केवळ फोकून पेरणी केली जाई. त्यातून वियांची उगवण बाधित होते. एकत्र नांग्या भराव्या लागतात किंवा विरळणी करावी लागते. कमीत कमी वेळेत अचूक पद्धतीने पेरणी करण्यासाठी पेरणी यंत्राचा विकास करण्यात आला. गहू, ज्वारी, बाजरीसारख्या विया ओळीमध्ये एकमकांपासून असमान अंतरावर पेरल्या तरी चालतात, तर भुईमूग, कापूस या सारख्या विया ओळीमध्ये एक समान अंतरावर लावल्या जातात. काही विया सरी वरंव्यावर लावल्या जातात. त्यामुळे वियांच्या आकार आणि प्रकार यानुसार विविध पेरणी यंत्रे उपलब्ध होत आहेत. काही पिकांमध्ये रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते. त्यासाठी पूर्णपणे वेगव्याच यंत्रेंची आवश्यकता असते.

## पेरणी यंत्राचे पारंपरिक प्रकार

लहान आकाराच्या विया पेरण्यासाठी शेतकरी पाभर/कुरी वापरतात. तिफण/दुफण किंवा चार फनांची पाभर गावातील मुतार बनवतात. हल्ली सर्वच शेतकरी दोन चाड्याची पाभर वापरू लागले आहेत. या दोन चाड्याच्या पाभरीमुळे वियाणे आणि रासायनिक खत एकाच वेळी पेरणे शक्य होते. मात्र या प्रकारे हाताने पेरणी करण्यासाठी दोन अनुभवी आणि कुशल मजुरांची गरज असते. कारण हाताने बी सोडताना एकरी किंती वियाणे पेरावयाचे आहे, याचा अंदाज घेत एक समान वियाणे सोडत जावे लागते.

माणसाने वियाणे सोडण्याच्या प्रमाणानुसार कमी-जास्त पेरणी होऊ शकते. मग पीक कधी दाट होते, तर

कधी विरळ होते. यातून सर्व रोपांनी जोगासना योग्य पद्धतीने होत नाही. पिकाला एकसमान सूर्योदकाश, पाणी आणि पोषण मिळाण्यासाठी दोन रोपांतील अंतर योग्य राखणे आवश्यक आहे. म्हणून पापरीने असमान पेरणी करण्यापेक्षा योग्य त्या पेरणी यंत्राचा वापर अधिक फायदेशीर ठरतो.

## यांत्रिक पेरणीसाठी उपलब्ध पेरणी यंत्रे :

- वैलाने औढण्याची यंत्रे
- पॉवर टिलरचलित
- टॅक्टरचलित.

वरील सर्व यंत्रामध्ये शक्तीस्रोत जरी वेगळे असले तरी महत्त्वाचे भाग मात्र सारखेच असतात.

■ **मुख्य चौकट :** नवीन पेरणी यंत्रे लोखंडी 'एल' आकाराच्या ऑगलपासून बनवतात. या मुख्य चौकटीवर वियाण्याची पेटी, खताची पेटी, जमिनीवर चालण्यासाठी चाके इ. बसविण्यासाठी विल्पा व ब्रैकेट जोडलेल्या असतात. फन आणि योजक / जोडणी नट-बोल्टने चौकटीवर जोडले जातात.

■ **वियाण्याची पेटी :** मोठ्या आकाराचा पत्राचा किंवा प्लस्टिकचा डबा किंवा बियाणे साठविण्यासाठी चौकटीवर बसवला जातो. हा डबा समलंब चौकोनी आकाराचा बनविलेला असून, त्याचे दोन भाग केले जातात. एका भागात वियाणे, तर दुसऱ्या भागात खत साठवता येते. हा डबा लोखंडी पत्राचा असल्यास गंजरोधक रंग लावलेला असते.

■ **वियाणे किंवा खत वितरण यंत्रणा :** वियाणे आणि खत समप्रमाणात मोजून वितरित करण्यासाठी विशेष यंत्रणा वियाणे डब्याखाली बसवलेली असते. ही वियाणे वितरण यंत्रणा वियांचा आकार, प्रति हेक्टरी वियाणे प्रमाण, दोन रोपांतील अंतर या नुसार निवडावी लागते.

■ **वियाणे पेरणीसाठीच्या विविध यंत्रणा**

अ) **खाचावाला रूळ (फ्ल्यूटेड रोलर) :** ही



बीबीएफ पेरणी यंत्र

सर्वांत जास्त वापरली जाणारी यंत्रणा आहे. यामध्ये अंत्युमिनि अम किंवा प्लस्टिक बॉडीमध्ये ८ ते १२ लोडवट याचा अमणाण रूळ बमविलेला असतो. हे रूळ बाहेरच्या बॉडीमहिं पक्का चौकोनी शास्त्रवर बमविलेले असतात. या याचांमध्ये वियांच्या डब्यातील विया येतात, आणि पाडण्यामध्ये सोडल्या जातात. वियांची संघटा कमी-जास्त करण्यासाठी रूळ शास्त्रवर बाजूला सरकवता येतो. खाचांचा जेवढा भाग वियामध्ये उघडा असेल, तेवढे वियांचे प्रमाण कमी-जास्त करता येते. मोठ्या आकाराच्या विया सोडण्यासाठी खालच्या बाजूला मिळंग दवाव असणारी विपाजक झडप लावलेली असते.

ब) **आतील दुवार फिरकी (इंटरनल डब्ल रन) :** या यंत्रेंमध्ये दोन्ही बाजूंना वारीक मोठे खड्डे असणारी चकती वापरली जाते. मोठे खड्डे असणाऱ्या बाजूसध्ये मोठ्या विया अडकतात. त्या मध्यभागी असणाऱ्या नवीनी नवीनी सोडल्या जातात. लहान वियांसाठी छोटे खड्डे असणारी बाजू वापरली जाते. चकतीची एकच बाजू एकावेळी वापरली जावी म्हणून या यंत्रणेवर सरकवता येणारे झाकण असते. ते वियाण्याच्या डब्यामधून हलवता येते. वियांचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी या चकतीचा वेग गिअरच्या साझ्याने कमी-जास्त करता येते.

क) **छिद्राची यंत्रणा :** या सर्वांत सोप्या यंत्रेंमध्ये वियाणे पेटीच्या ताळाला आकार कमी जास्त करता येईल, असे छिद्र बनवलेले असते. यासाठी वेगावळ्या आकाराची छिद्रे असणारी तबकडी वापरतात किंवा लांबट फट असणारा पत्रा बसवलेला असते. म्हणजे एका तरफेच्या साहाय्याने त्याची हालचाल करून छिद्राचा आकार कमी जास्त करता येतो. त्यानुसार वियांचे प्रमाण कमी जास्त करता येते. डब्यातील सर्व छिद्रामध्ये वियाणे वितरण करण्यासाठी गिरमिटचा वापर केला जातो.

द) **कपासारखी पेरणी यंत्रणा :** यामध्ये परिघार बोटांप्रमाणे कप किंवा चमचे असणारी गोल तबकडी असते. या चमच्यामध्ये विया उचलल्या जाऊ ताळामध्ये सोडल्या जातात. या यंत्रेंचा वापर संवेदनशील अशा वियांना इजा होणे टाळण्यासाठी केला जातो. चमच्यांचा आकार वियांच्या आकारावर ठरतो. विया पेरण्याचे प्रमाण चमचांची संख्या आणि तबकडी फिरण्याचा वेग यावरून ठरते.

पुढील भागामध्ये खते पेरणी करण्याच्या विविध यंत्रणांची माहिती घेऊ.

- डॉ. सचिन नलावडे १४२२३८२०४९-

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)